

विभागीय चौकशीअंती देण्यात आलेल्या शिक्षेसंदर्भाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकारणाने दिलेल्या अंतिम आदेशानंतर संबंधित अपिलीय प्राधिकारी यांनी त्या प्रकरणातील कोणतेही अपील, पुनरिक्षण वा पुनर्विलोकन अर्ज विचारात घेऊ नये यासंदर्भातील सूचना

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन परिपत्रक क्रमांक : सीडीआर-१००८/प्र.क्र.३१/०८/११,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : १४ ऑक्टोबर, २००८.

परिपत्रक :-

श्री.यशवंत भिमाजी बेंढारी वि. महाराष्ट्र शासन (मूळ अर्ज ३८९/२००८) या प्रकरणामध्ये महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी पुढीलप्रमाणे सूचना केली आहे.

" Government of Maharashtra or Appellate Authority should not entertain any application may it be an appeal, revision or memorial in any shape after Maharashtra Administrative Tribunal has finally decided the application filed by the Government servant, aggrieved by any action against him by the Disciplinary Authority or the Departmental Authority, under any service Act, rules or Resolutions."

२. न्यायाधिकरणाच्या वरील सूचनेच्या अनुषंगाने असे नमूद करण्यात येते की, अशा प्रकरणात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अंतिम निकालानंतर कोणतेही अपील, पुनरिक्षण वा पुनर्विलोकन अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची सर्व चौकशी प्राधिका-यांनी दक्षता घ्यावी.

३. मंत्रालयातील सर्व विभागांनी, वरील बाब त्यांच्या अधिष्ठित्याखालील सर्व विभागप्रमुख / कार्यालयप्रमुखांच्या निदर्शनास आणून घावी.

४. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashrata.gov.in](http://www.maharashrata.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २००८१०१४१२२७०८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(जॉनी जोसेफ)  
मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत :

राज्यपालांचे सचिव,  
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,  
उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,  
मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,  
सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव मंत्रालयीन विभाग  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
प्रबंधक, महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई,  
प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,  
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी,  
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने.  
निवड नस्ती.